

नेपाल सरकार
संचार तथा सूचना प्रविधि मन्त्रालय
सूचना तथा प्रसारण विभाग

मिति २०७६।०३।०८

पत्र संख्या :- २०७५।०७६
चलानी नं. :-

श्री प्रभू बैंक लिमिटेड
सिनामंगल, काठमाडौं

प्रस्तुत विषयमा देहाय बमोजिम पत्रपत्रिकाको रकम उल्लेखित खातामा खाता नम्बर एकिन गरी जम्मा गरीदिनु हुन कोष तथा लेखा नियन्त्रक कार्यालय बबरमहल बाट जारी भएको नेपाल राष्ट्र बैंकको चेक थान १(एक) यसै पत्रसाथ पठाइएकोव्यहोरा अनुरोध छ ।

क्र.सं	पत्रपत्रिकाको नाम		खाता नं.	अगाडिको छुट सहित
				बैंसाखको भुक्तानी निकास रकम रु
१	चर्चा साप्ताहिक		०३८००१००२५७७७५०००००१	१९४२६.१६
२	छहरा साप्ताहिक		००१००१०००२७७२३०००००१	३८८५२.३२
३	जनआस्था साप्ताहिक	आस्था प्रकाशन	००१००१००६६३३०७०००००१	२५९०१.५५
४	त्रिशुली प्रवाह साप्ताहिक	त्रिशुली मिडिया सर्भिस	१०९००१००५४७०५८०००००२	२५९०१.५५
५	दि राइजिंग नेपाल दैनिक	गोरखापत्र संस्थान	००५००१००३९२३९५०००००१	३०२१८.४७
६	छयोर्तेन मासिक		०२१००१००१९४८१५०००००१	१७२६७.७०
७	राजधानी दैनिक		००१३०१००३९१९५१०००००२	३०२१८.४७
८	धरहरा टाइम्स साप्ताहिक		०२५००१००२१४५१००००००१	२५९०१.५५
९	इन्द्रेणी साप्ताहिक		०२६००१००२१९०४८०००००१	१९४२६.१६
१०	तरुण साप्ताहिक	तरुण प्रकाशन प्रा.लि.	००१००१००३०५२१७०००००१	२५९०१.५५
११	गोरखा एक्सप्रेस साप्ताहिक		०२१००१००१९५०३३०००००१	२५९०१.५५
१२	गोरखापत्र दैनिक	गोरखापत्र संस्थान	००५००१००३९२३९५०००००१	८४६११.७३
१३	देशान्तर साप्ताहिक	देशान्तर मिडिया प्रा.लि.	००१००१००३८९७०९०००००१	२५९०१.५५
१४	हिमाल खबरपत्रिका	हिमाल मिडिया प्रा.लि.	०२१००१०१११८५६१०००००१	२५९०१.५५
१५	अप्सरा साप्ताहिक	एड जोन प्रा.लि.	०२१००१००९९७५७१०००००१	१९४२६.१६
१६	जनभावना साप्ताहिक		०२१००१००१९५५१२०००००१	२५९०१.५५
१७	राष्ट्रिय जनमञ्च साप्ताहिक	चाहना पब्लिकेशन प्रा.लि.	००१००१००३८७२६९०००००१	२५९०१.५५
१८	साप्ताहिक विमर्श साप्ताहिक	विचार विमर्श	१३५११६००८८४७९६०००००१	५१८०३.१०
१९	ऐक्यवद्धता मासिक		००१००१०००२७४८९०००००१	१७२६७.७०
२०	नयाँखबर कागज साप्ताहिक		०२१००१००१९७३४७०००००१	१९४२६.१६
२१	चाणक्य मासिक		०२८००१००२२४९९६०००००१	१२९५०.७७
२२	दि हिमालयन टाइम्स दैनिक	इम्प्रेसन पब्लिकेशन एण्ड मिडिया प्रा.लि.	०५०००१००२९४४५००००००२	३०२१८.४७
२३	नयाँ विकल्प साप्ताहिक		०२१००१००१९४७३२०००००१	२५९०१.५५
२४	मुना मासिक	गोरखापत्र संस्थान	००५००१००३९२३९५०००००१	१७२६७.७०
२५	दबाव साप्ताहिक		०२५००१००२१३९२३०००००३	१९४२६.१६
२६	विमोचन मासिक	विचार विमर्श	१३५११६००८८४७९६०००००१	१२९५०.७७
२७	श्रमिक साप्ताहिक		०२५००१००३९८८१८०००००१	१९४२६.१६
२८	विश्व आवाज साप्ताहिक		०२१००१००१९५१४८०००००१	१९१६८.२९
२९	तामाकोशी सन्देश साप्ताहिक	तामाकोशी मिडिया प्रा.लि.	००१००१००६९१५४५०००००१	२५९०१.५५
३०	जानकारी साप्ताहिक		०३८००१००२५९३६७०००००१	२५९०१.५५
३१	ग्रेट वे मासिक	डिस्कोभरी न्युज नेटवर्क	००४११६००६९११७१०००००१	३४५३५.४०
३२	युवामञ्च मासिक	गोरखापत्र संस्थान	००५००१००३९२३९५०००००१	१७२६७.७०
३३	द युनिभर्सल टाइम्स साप्ताहिक	वर्ल्ड पब्लिकेशन प्रा.लि.	००१११६०००३४४७३०००००१	१२९५०.७७
३४	युनाइटेडपोष्ट साप्ताहिक	हिमचुली मिडिया प्रा.लि.	०२१००१०११६३०२९०००००१	२५९०१.५५
३५	देश विकास साप्ताहिक	विकाश मिडिया प्रा.लि.	०३७००१००२५४७०२०००००१	२५९०१.५५

३६	मजदूर दैनिक		०२५००१००३९८८१००००००१	२३७४३.०९
३७	लिभिड विथ आइसीटी मासिक	आइ.सि. टेक मिडिया प्रा.लि.	००१००१००६९२१३५०००००१	१२९५०.७७
३८	नेपाली सरोकार मासिक		०४२००१००२७३०१२०००००१	४३१६.९२
३९	साँघु साप्ताहिक		०२६००१००३९०५१५०००००१	२५९०१.५५
४०	नेपालन्युज साप्ताहिक		०२५००१००२१४३७७०००००१	६४७५.३९
४१	मध्यान्ह दैनिक		०२१००१००१९५२६७०००००१	३०२१८.४७
४२	कृषि जर्नल मासिक	कृषीसूचना तथा सञ्चार प्रविधी प्रकाशन प्रा.लि.	०२१००१०१२०९०७४०००००१	१२९५०.७७
४३	द बिजनेस जर्नल मासिक		०२१००१००१९५२९९०००००१	१७२६७.७०
४४	रिभ्यु नेपाल साप्ताहिक	सगरमाथा नेटवर्क प्रा.लि.	००१००१०००३५७३०००००१	२५९०१.५५
४५	अन्नपूर्ण पोष्ट दैनिक	नेपाल न्युज नेटवर्क इन्टरनेशनल	००१००१००६४४११२०००००१	३०२१८.४७
४६	जनसवाल दैनिक	जनसवाल पब्लिकेशन प्रा.लि.	०३८००१००३२५६९८०००००१	३०२१८.४७
४७	प्रक्षेपण दैनिक		०२५००१००२१४३७८०००००१	१९४२६.१६
४८	कृषक र प्रविधि मासिक	आर एण्ड डी इन्फोभेटिभ सोलुसन प्रा.लि.	०२१००१००८९९४९१०००००१	१२९५०.७७
४९	आर्थिक अभियान दैनिक	न्यु विजनेस एज प्रा.लि.	०२१००१००१९५६३०००००१	३०२१८.४७
५०	विजनेस प्लस पाक्षिक	विजनेस मिडिया पब्लिकेशन प्रा.लि.	००१००१०००३१०६८०००००१	१२९५०.७७
५१	नेपाली टाइम्स अर्ध-साप्ताहिक	हिमाल मिडिया प्रा.लि.	०२१००१०१११८५६१०००००१	२५९०१.५५
५२	पुस्तकालय आवाज मासिक		०३७००१००३१७३६७०००००१	१७२६७.७०
५३	मधुपर्क मासिक	गोरखापत्र संस्थान	००५००१००३९२३९५०००००१	१७२६७.७०
५४	न्यु विजनेस एज मासिक	न्यु विजनेस एज प्रा.लि.	०२१००१००१९५६३०००००१	१२९५०.७७
५५	नेपाल समाचारपत्र दैनिक	कामना न्युज पब्लिकेशन प्रा.लि.	०३७००१००३५७५५००००००१	३०२१८.४७
५६	आर्थिक राष्ट्रीय दैनिक	चाहना पब्लिकेशन प्रा.लि.	००१००१००३८७२६९०००००१	३०२१८.४७
५७	अर्थ र रोजगार मासिक	रोजगार मिडिया प्रा.लि.	०२६११६००३८६८५०००००१	१७२६७.७०
५८	अभियान साप्ताहिक		०२१००१००१९५६३७०००००१	२५९०१.५५
५९	पाविल साप्ताहिक	धादिङ मिडिया नेटवर्क प्रा.लि.	०४५००१००२८६८८०००००१	३८८५२.३२
६०	साँझको सिटीटाइम्स सन्ध्याकालीन	एड जोन प्रा.लि.	०२१००१००९९७५७१०००००१	२३७४३.०९
६१	नयाँ विमर्श साप्ताहिक		०४९००१००२९०७५०००००१	२५९०१.५५
६२	सिटीपोष्ट दैनिक		०२१००१००१९५६३०००००१	१९४२६.१६
६३	नयाँ बिद्रोह साप्ताहिक		०२६००१००२१७४४४०००००१	१२९५०.७७
६४	सिन्धुपोष्ट साप्ताहिक		०२००१००१८३५४८०००००१	२५९०१.५५
६५	समय समाज साप्ताहिक	समयसमाज प्रकाशन प्रा.लि.	०२५००१००२१६८०३०००००१	१९४२६.१६
६६	सिन्धु प्रवाह साप्ताहिक		०२१००१००१९५६३००००००१	५१८०३.१०
६७	नुवागी मासिक		०२१००१००८९२६२००००००१	१२९५०.७७
६८	नामी साप्ताहिक	सञ्चार मिडिया ग्रुप	१००००१०१२०९८८००००००१	६४७५.३९
६९	समावेशी राष्ट्रिय मासिक		१००११६००६९४४०१०००००१	१७२६७.७०
७०	सेयर बजार साप्ताहिक		००१००१०००३५९३००००००१	२५९०१.५५
७१	समयबोध मासिक	समयबोध मिडिया प्रा.लि.	००१००१०००२२९४५०००००१	१७२६७.७०
७२	शिक्षक मासिक	ज्ञान विज्ञान शैक्षिक सहकारि संस्था लिमिटेड	००४११६००६५७१२६०००००१	१७२६७.७०
७३	सिन्धु बुलन्द साप्ताहिक		०२०००१००३७९२०१००००००१	२५९०१.५५
७४	शिक्षालय मासिक		०२१००१००८९२३३००००००१	१७२६७.७०
७५	समुन्नती मासिक	बि एण्ड वि पब्लिसर एण्ड डिस्ट्रिब्युटर्स प्रा.लि.	०२१००१०११३२१७५०००००१	८६३३.८५
७६	छलफल साप्ताहिक		००१००१००३९२८८६०००००१	२२३१२.५०
७७	क्षेप्यास्त्र साप्ताहिक		००१००१०००३४२८६०००००१	१६७३४.३८
७८	तन्त्रेरी त्रैमासिक		००१११६०००३५१६५०००००१	१४८७५.००
७९	घटना र विचार साप्ताहिक	शुभ सञ्चार प्रा.लि.	०२१००१००१९५३९९०००००१	२२३१२.५०
८०	दायित्व त्रैमासिक		०५०००१००२९४७९५०००००१	१४८७५.००
८१	टोकशिला दर्पण साप्ताहिक		०४९००१००३७८९७००००००१	३३४६८.७५
८२	हाँक साप्ताहिक		०२१००१००६४०२३४०००००१	२२३१२.५०
८३	थेम्मुड मासिक		०२५००१००२१४७३५०००००१	१४८७५.००
८४	लहरा साहित्यिक त्रैमासिक		०३८००१००३०३६८२०००००१	१४८७५.००
८५	थौकन्हा मासिक		०२१००१००६९२८४८०००००१	१११५६.२५
८६	भानु मासिक		०२१००१००३७७३३८०००००१	१४८७५.००
८७	रहस्य साप्ताहिक		०२१००१००१९६७९०००००१	१६७३४.३८

८८	दिव्य दर्शन साप्ताहिक		०२१००१००१९६७६६०००००१	२२३१२.५०
८९	बहुविचार साप्ताहिक		०२१००१००१९४०२०००००१	१६७३४.३८
९०	छापाभार राष्ट्रिय साप्ताहिक	अनुसन्धानात्मक प्रकाशन समुह प्रा.लि.	०२१००१००१९५३७९०००००१	१११५६.२५
९१	चित्रण साप्ताहिक		०२१००१००१९५३४८०००००१	१६७३३.९५
९२	दृष्टि साप्ताहिक	दृष्टि मिडिया प्रा.लि.	०२१००१००१९६४८४०००००१	२२३१२.५०
९३	त्रिशुली खबर साप्ताहिक	त्रिशुली न्यूज नेटवर्क	१२२००१००८६१९९०००००१	१६७३४.३८
९४	युगव्यथा साप्ताहिक		०२१००१००१९४८१९०००००१	२२३१२.५०
९५	न्यु स्पट लाइट पाक्षिक		०२६००१००२१९०५१०००००१	१११५६.२५
९६	भूमिका साप्ताहिक		०२१००१००१९५७३५०००००१	१६७३४.३८
९७	दिव्य चक्षु साप्ताहिक		०२६००१००२१८८१३०००००१	४४६२५.००
९८	तान्छोप्पा मासिक	किरात याक्थुड चुम्लुड	००४००१०००७३५६१०००००१	३३४६८.७५
९९	युगसम्वाद साप्ताहिक		०२१००१००१९४८९३०००००१	२२३१२.५०
१००	नवशक्ति साप्ताहिक		०३७००१००२५५३५७०००००१	१६७३४.३८
१०१	राष्ट्रवाणी साप्ताहिक		०२१००१००१९७४१९०००००१	६६९३७.५०
१०२	वाणी पाक्षिक		०२१००१००१९६७७००००००१	३७१८.७५
१०३	अर्पण साप्ताहिक		०२१००००१४५०३	१११५६.२५
१०४	जनधारणा साप्ताहिक		०२१००१००१९५१५९०००००१	२२३१२.५०
१०५	महिमा साप्ताहिक		०२१००१००१९५६६०००००१	२२३१२.५०
१०६	डायरी एक्सप्रेस साप्ताहिक		००१००१००३१८९७३०००००१	१६७३४.३८
१०७	खबर चौतारी साप्ताहिक	खबर मिडिया प्रा.लि.	०१९००१००१७२७६८०००००१	४४६२५.००
१०८	चेष्टा साप्ताहिक		०१९११६००१६९६५०००००२	२२३१२.५०
१०९	अवधारणा साप्ताहिक		०३८००१००३९०५०००००००१	१६७३४.३८
११०	ताजा खबर साप्ताहिक		०२१००१००१९८०३३०००००१	२२३१२.५०
१११	डेमोक्रेसी साप्ताहिक		००१००१००६९७३४६०००००१	१६७३४.३८
११२	चम्पक मासिक		००१००१०००२७३३७०००००१	७४३७.५०
११३	जनमत मासिक		०१९००१००१६९४५१०००००१	१४८७५.००
११४	नयाँ करेन्ट साप्ताहिक	करेन्ट पब्लिकेशन प्रा.लि.	०२६००१००२१८३२८०००००१	५५७८.१३
११५	देशप्रेम साप्ताहिक	देशप्रेम प्रकाशन प्रा.लि.	०२६००१००२१८७२०००००१	३३४६८.७५
११६	फिल्मीखबर साप्ताहिक		०२१००१०१२६७९७५०००००१	४४६२५.००
११७	गोदावरीपोष्ट साप्ताहिक		०२१००१००१९४७९८०००००१	१६७३४.३८
११८	गोरक्ष निखिलवाणी मासिक	सिद्धाश्रम शक्ति केन्द्र	१००००१०१०९१५८००००००१	३३४६८.७५
११९	ईलोहं मासिक	ईलोहं प्रकाशन प्रा.लि.	०२१००१००१९४७७००००००१	५९५००.००
१२०	लायकु पाक्षिक	ईलोहं प्रकाशन प्रा.लि.	०२१००१००१९४७७२०००००१	४४६२५.००
१२१	फरकपत्र त्रैमासिक		०४२००१००६९१५९५०००००१	१११५६.२५
१२२	ललित सन्देश साप्ताहिक		००४००१०००१०६४००००००१	६६९३७.५०
१२३	प्रतिपत्र साप्ताहिक		०३७००१००२५५१२००००००१	५५७८.१३
१२४	देशदर्पण साप्ताहिक		०२१००१००३७११९०००००१	५५७८.१३
१२५	तामाङ डाजाग मासिक		००१००१०००२८१०५०००००१	१४८७५.००
१२६	हिमालिनी मासिक	कृष्णचन्द्र मिश्रा प्रकाशन प्रा.लि.	००१००१०००३५११४०००००१	१४८७५.००
१२७	लोकतन्त्र नेपाल मासिक		००१००१०००२९४०८०००००१	१११५६.२५
१२८	नयाँमार्ग साप्ताहिक		००४००१००३९६०३८०००००१	१११५६.२५
१२९	मुलवाटो साप्ताहिक		०२१००१००१९५८५००००००१	१११५६.२५
१३०	हिमाली गुराँस त्रैमासिक		०३९००१००३४६७१५०००००१	१४८७५.००
१३१	एलर्ट साप्ताहिक		००१००१०००२९१९००००००१	१११५६.२५
१३२	रौतहट टाइम्स साप्ताहिक		००१००१०००२६४११०००००१	२२३१२.५०
१३३	गोलमेच साप्ताहिक		००१००१०००३२४६१०००००१	१६७३४.३८
१३४	गौरी मासिक		०२१००१००१९४७१७०००००१	२२३१२.५०
१३५	प्रतिस्पर्धा साप्ताहिक		०२१००१००१९५५११०००००१	१६७३४.३८
१३६	लिपि पौ मासिक	ईलोहं प्रकाशन प्रा.लि.	०२१००१००१९५६२४०००००१	५९५००.००
१३७	प्रवर्धन साप्ताहिक		०२१००१००१९५७२७०००००१	१६७३४.३८
१३८	लोकप्रवाह साप्ताहिक	बालाजि पब्लिकेशन प्रा.लि.	०२१-२०९०३	१६७३४.३८
१३९	युनिटी भ्वाइस मासिक		००१००१००३४७५२५०००००१	१११५६.२५

१४०	रातो लालटिन त्रैमासिक		००१००१०१२२४३५१०००००१	१११५६.२५
१४१	रेखांकन मासिक		००१००१००००२३४७०००००१	१४८७५.००
१४२	न्यु टाइम्स अफ नेपाल साप्ताहिक		०२१००१००१९४८२००००००१	१६७३४.३८
१४३	एजुकेशन भ्वाइस मासिक		०२१००१०१११६१६७०००००१	२२३१२.५०
१४४	काभ्रे टाइम्स साप्ताहिक		०१९००१००१७०५७७०००००१	६६९३७.५०
१४५	जनप्रतिरोध साप्ताहिक		०१९००१००१७००८२००००००१	३३४६८.७५
१४६	लालयुग मासिक		०३७००१००६३७६७२०००००१	१११५६.२५
१४७	त्रिपुरा न्यूज साप्ताहिक		०२१००१०११४२३७९००००००१	४१८३.५९
१४८	दामनपोष्ट साप्ताहिक		००१००१०००२७४४१०००००१	२२३१२.५०
१४९	काभ्रे पोष्ट साप्ताहिक		०२१००१००१९५४४५०००००१	१६७३४.३८
१५०	लावण्य सन्देश साप्ताहिक		०२१००१००७७१२५२००००००१	१११५६.२५
१५१	पिपुल्स रिभ्यू साप्ताहिक	पेरिविडुल प्रकाशन प्रा.लि.	०२१००००१३२०३	२२३१२.५०
१५२	जनजिज्ञो साप्ताहिक		०२१००१००३८०५५४०००००१	१६७३४.३८
१५३	रोडम्याप साप्ताहिक		००१००१०००२८७६००००००१	१६७३४.३८
१५४	लुँ आखः मासिक	ईलोहं प्रकाशन प्रा.लि.	०२६००१००३७८९७६०००००१	४४६२५.००
१५५	कसचेक मासिक		०२१००१००१९५०३२०००००१	१११५६.२५
१५६	दुनियाँका खबर साप्ताहिक		०२१००१००१९५८२७०००००१	२२३१२.५०
१५७	लोकप्रिय समाचार दैनिक		०२१००१००१९५५९७०००००१	१६७३४.३८
१५८	लहना साप्ताहिक	लहना मिडिया	०२१००१००१०४७००००००१	१६७३४.३८
१५९	बुधवार साप्ताहिक		००१००१००३९५०१४०००००१	२२३१२.५०
१६०	नेपाल टाइगर साप्ताहिक		००१००१००३९०४३५०००००१	३३४६८.७५
१६१	रामेछापपोष्ट साप्ताहिक		०२१००१००१९५५९४०००००१	१११५६.२५
१६२	रोशी साप्ताहिक		००१००१०००२७६२००००००१	१६७३४.३८
१६३	राष्ट्रिय दैनिक नयाँ सडक	अनुसन्धानात्मक प्रकाशन समुह प्रा.लि.	०२१००१००१९५३७८०००००१	३३४६८.७५
१६४	कीर्तिपुर दर्पण साप्ताहिक		०२१०००००७२०३	३३४६८.७५
१६५	कलश मासिक		०२१००१००३७९६७००००००१	१४८७५.००
१६६	द पब्लिक मासिक		०२१००१००६९८५२१०००००१	१४८७५.००
१६७	सुजुरा मासिक		०२१००१००१९५०४००००००१	२९७५०.००
१६८	श्रृंखला मासिक		०४९००१००३६४८३९०००००१	१४८७५.००
१६९	नेपालभूमि साप्ताहिक	शब्दयात्रा प्रकाशन	०१९००१०१०९३९०१०००००१	१६७३४.३८
१७०	मध्यपुर पोष्ट मासिक		०२५००१००२१३९३२००००००१	३७१८.७५
१७१	रचना त्रैमासिक		०२१००१००१९५६०३००००००१	१४८७५.००
१७२	जनप्रहार साप्ताहिक	पञ्चकन्या मिडिया ग्रुप प्रा.लि.	०२६००१००७९४५९६०००००१	२२३१२.५०
१७३	कालिञ्जोक सन्देश साप्ताहिक		०१८००१००१८९४९३००००००१	३३४६८.७५
१७४	अपाङ्ग आवाज मासिक		००१००१०००२२२१०३	१४८७५.००
१७५	जनप्रभाव साप्ताहिक		०२१००१००१९५१७९०००००१	१६७३४.३८
१७६	मन्धुम मासिक		०२१००१००१९४८३८०००००१	१११५६.२५
१७७	अपटुडेट साप्ताहिक		०२६००१००२१९१०९०००००१	१११५६.२५
१७८	कलानिधि त्रैमासिक		००४००१००३९६०५५०००००१	१११५६.२५
१७९	देशरक्षा साप्ताहिक		०३९००१००६७७९६८०००००१	१६७३४.३८
१८०	जनसूचना साप्ताहिक		०२१००१००१९७११७०००००१	१६७३४.३८
१८१	नेपालीपत्र साप्ताहिक		०२१००१००१९५५४८०००००१	२२३१२.५०
१८२	जनप्रवाह साप्ताहिक		०२९११६००२३१७९८०००००२	१११५६.२५
१८३	मधेशवाणी साप्ताहिक		००१००१०००२७६२२०००००१	२२३१२.५०
१८४	काभ्रे प्रवाह साप्ताहिक		००१००१०००३६२२००००००१	१११५६.२५
१८५	मध्यमार्ग साप्ताहिक		०१९११६००१६९९५६०००००२	१६७३४.३८
१८६	पुनःप्रयास साप्ताहिक		०२१००१००१९४८३७०००००१	१११५६.२५
१८७	राष्ट्रिय आर्थिक मासिक		००१००१००६९२६१००००००१	१११५६.२५
१८८	पथ-प्रदर्शक साप्ताहिक		०३७००१००२५७३०५०००००१	३३४६८.७५
१८९	कौशिकी त्रैमासिक		००१००१००३९३०६४०००००१	१४८७५.००
१९०	रुपायन त्रैमासिक		१००११६००७५२०७९०००००१	२९७५०.००
१९१	दिब्यसन्देश त्रैमासिक		०२१००१०१०८३९५४०००००१	७४३७.५०

१९२	राजतिलक साप्ताहिक		००१००१००६८४१०४०००००१	३३४६८.७५
१९३	मानवाधिकार सन्देश मासिक		००१००१००८५६७८४०००००१	१११५६.२५
१९४	मेट्रो टुडे साप्ताहिक		००१००१०००२५२८६०००००१	२२३१२.५०
१९५	जनप्रदर्शक साप्ताहिक		०२१००१००१९५७५१०००००१	१११५६.२५
१९६	कीर्तिपुर सन्देश साप्ताहिक		०२१००१०१२१५०१९०००००१	१६७३४.९५
१९७	जनआर्थिक संसार मासिक		००१००१००६९०६१६०००००१	१११५६.२५
१९८	जनसञ्जाल साप्ताहिक		०२६००१००२१७३०९०००००१	३३४६८.७५
१९९	कपन-बानेश्वर सा. साप्ताहिक		१३१००१००६९१०५३०००००१	१६७३४.३८
२००	जनउद्वार साप्ताहिक		०२१००१००८५५६२८०००००१	५५७८.१३
२०१	ज्वजलपा साप्ताहिक	कीर्तिपुर शन्देश	०२१००१०१२१५०१९०००००१	१६७३४.३८
२०२	महामण्डल त्रैमासिक		१२२००१००६९५५७००००००१	१४८७५.००
२०३	बुङ्वाखा मासिक		०४८००१००२९०२२९०००००१	१४८७५.००
२०४	मिलाप मासिक		०२६००१००३७८१२६०००००१	१११५६.२५
२०५	जनजाती साप्ताहिक		०२१००१००९१०२०८०००००१	१६७३४.३८
२०६	अभियान टाइम्स साप्ताहिक		०२१००१००१९५२२५०००००१	२२३१२.५०
२०७	कदर पाक्षिक		०२१००१०१०९३८३५०००००१	१११५६.२५
२०८	सन्ध्याकालीन दैनिक	देश प्रेम प्रकाशन प्रा.लि.	०२६००१००२१८७२२०००००१	२०४५३.१३
२०९	पेजथ्री पाक्षिक	ईलोहं प्रकाशन प्रा.लि.	०२१००१००१९४७७१०००००१	४४६२५.००
२१०	जनभेट साप्ताहिक		०२१००१०१११८३१६०००००१	५५७८.१३
२११	बयान साप्ताहिक		०२५००१००२१६८५४०००००१	१६७३४.३८
२१२	अग्निबाँण पाक्षिक		०६१११६००६९४९४४०००००१	१४८७५.००
२१३	पश्चिमपोष्ट साप्ताहिक		०२१००१००१९५५७७०००००१	५५७८.१३
२१४	पूर्ण मासिक		०२६००१००२१७४५२०००००१	१४८७५.००
२१५	द नेपाल विकली		०२१००१००६९१६३९०००००१	१६७३४.३८
२१६	विशेष खबर साप्ताहिक		०२१००१००१९५२८००००००१	१६७३४.३८
२१७	जनप्रशासन पाक्षिक		०२१००१०११४०३०२०००००१	१११५६.२५
२१८	प्रभातफेरी साप्ताहिक		०१९११६००१७१४६०००००२	४४६२५.००
२१९	प्रशासनिक सुधार मासिक		०२१००१००३९४०४१०००००१	१११५६.२५
२२०	स्टार एक्सप्रेस साप्ताहिक		०४९००१००६९२५८६०००००१	१६७३४.३८
२२१	सत्याग्रह साप्ताहिक		००१००१००००१९५८०००००१	१६७३४.३८
२२२	अग्निचक्र राष्ट्रिय मासिक		०२६००१००३१४६४५०००००१	१११५६.२५
२२३	नुवाकोट सन्देश साप्ताहिक		०२१००१००६४००३२०००००२	१६७३४.३८
२२४	नयाँ सत्तार्ग मासिक	जे.पि. प्रतिष्ठान	०२१००१००८७६२७७०००००१	१४८७५.००
२२५	नवपथ साप्ताहिक		०२१००१००१९५६४८०००००१	१६७३४.३८
२२६	अन्तरजिल्ला साप्ताहिक		०२८००१०११५८६६२०००००१	५५७८.१३
२२७	पुष्पवृष्टि साप्ताहिक		०२१००१००६४३३०९०००००१	१६७३४.३८
२२८	अर्को आँखा साप्ताहिक		०२६००१००६९७३९३०००००१	१६७३४.३८
२२९	नव क्षितिज साप्ताहिक		०१९००१००१६९३७००००००१	१६७३४.३८
२३०	आर्थिक बजार मासिक		००१००१००६८४१०२०००००१	१४८७५.००
२३१	न्हु प्रेस्टीज नेपा मासिक		०२१००१००१९४६९००००००१	१११५६.२५
२३२	शब्दाडकुर मासिक		००१००१०००३०५६००००००१	७४३७.५०
२३३	श्रवण साप्ताहिक		०३९-६०१	१११५६.२५
२३४	शब्द ब्रम्ह साप्ताहिक		०२१००००१५३०३	५५७८.१३
२३५	अमृत बजार साप्ताहिक		००१००१०११३०७६२०००००१	१६७३४.३८
२३६	सञ्चारवाणी साप्ताहिक		००१००१०००२८४७०००००१	५५७८.१३
२३७	नवजनप्रहार साप्ताहिक		०२१००१००१९४७११०००००१	२२३१२.५०
२३८	नःलि मासिक	ईलोहं प्रकाशन प्रा.लि.	०२१००१००१९५६२३०००००१	५९५००.००
२३९	शब्द संयोजन मासिक,		००१००१००००८९८८०००००१	१४८७५.००
२४०	सञ्जीवनीपत्र साप्ताहिक	पलाञ्चोक मिडिया प्रा.लि.	०१९००१००३२९७४०००००१	४४६२५.००
२४१	नुवाकोट पुकार साप्ताहिक	गोसाईकुण्ड पब्लिकेशन प्रा.लि.	०२६००१००६९१२८३०००००१	१६७३४.३८
२४२	नव जनता साप्ताहिक		०२१००१००१९४७११	१११५६.२५
२४३	नवीन सन्देश मासिक		०२१००१००८७००१४०००००१	२९७५०.००

२४४	नव तरङ्ग साप्ताहिक		०१८००१००१८५७५५०००००१	२२३१२.५०
२४५	सिन्धुसन्देश साप्ताहिक		०२१००१००१९७६१४०००००१	२२३१२.५०
२४६	नेहा मासिक		००१००१००६३८८१५०००००१	१४८७५.००
२४७	सहिद साप्ताहिक		०३७००१००२५५५१४०००००१	५५७८.१३
२४८	न्यूज अफ साप्ताहिक		०४९००१००९१२८५४०००००१	१६७३४.३८
२४९	नेत्रज्योति मासिक		००१००१००७०३६८७०००००१	३७१८.७५
२५०	निलो आकाश मासिक		०२१००१००८७०९२३०००००१	७४३७.५०
२५१	सुसन्देश साप्ताहिक		०१९००१००१७२८४१०००००१	३९०४६.८८
२५२	समयबद्ध साप्ताहिक		०२१००१०११४०२७१०००००१	२२३१२.५०
२५३	सुदामा साप्ताहिक		००१११६०००३४४३०००००१	१६७३४.३८
२५४	सिन्धुज्वाला साप्ताहिक		१००११६००६९०५८८०००००१	२२३१२.५०
२५५	सचेतना सञ्चार त्रैमासिक		००४००१००३०४७९१०००००१	७४३७.५०
२५६	सहीबाटो मासिक		०२१००१००१९५३४७०००००१	१११५६.२५
२५७	सुलेख साहित्यिक मासिक	सुरभि साहित्य प्रतिष्ठान	०२१००१००६९७०४८०००००१	१४८७५.००
२५८	स्वर्णिम सन्देश साप्ताहिक		०३७००१००८१८४०६०००००१	१६७३४.३८
२५९	समय सन्दर्भ पाक्षिक		१४४११६००८९३५९८०००००१	१४८७५.००
२६०	स्वतन्त्र सञ्चारग्राम साप्ताहिक		००५००१००३४९२०४०००००१	१६७३४.३८
२६१	स्वाधिन खबर पत्रिका त्रैमासिक		०२१००१०११४४९१९०००००१	१११५६.२५
२६२	शाल्मलि मासिक		०२१००१००७५४६४२०००००१	१४८७५.००
२६३	संकल्प यात्रा त्रैमासिक		०२१००१०११४३५२६०००००१	१११५६.२५
२६४	शारदा मासिक		१००००१०११५५६५९०००००१	२२३१२.५०
२६५	स्मारिका खबर साप्ताहिक		१५९००१०१२१३६१७०००००१	१६७३४.३८
कुल जम्मा				५३९४९२७.६४